



SINTERCOM

11th August, 2023

To,
The Manager- Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1,
G-Block, Bandra- Kurla Complex,
Bandra (E) Mumbai 400 051, India

Subject: Newspaper advertisement of the Financial Results of Sintercom India Limited ("the Company")

Series EQ & Symbol: SINTERCOM

Reference: Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement), Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to provisions of Companies Act, 2013 and the SEBI Listing regulations, please find enclosed newspaper advertisements of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023, approved in the Meeting of the Board of Directors held on Thursday, 10th August, 2023, published today i.e., Friday, 11th, August 2023:

- Business Standard (English)
- Punyanagari (Marathi)

The same is for your information and records.

Thanking you

Yours faithfully

For Sintercom India Limited

Anuja Sanjay
Joshi

Anuja Joshi
Company Secretary and Compliance Officer



Digitally signed by Anuja Sanjay Joshi
DN: cn=Anuja Sanjay Joshi, o=SINTERCOM,
ou=SINTERCOM, email=anuja.joshi@sintercom.co.in,
c=IN, postalCode=411004, serialNumber=1, cn=Anuja Sanjay Joshi
Date: 2023.08.11 15:05:27 +05'30'

Enclosed: As mentioned above

SINTERCOM India Limited
(Formerly Sintercom India Pvt. Ltd.)
CIN.: L29299PN2007PLC129627

Registered Office :
Gat No. 127, At Post Mangrul, Tal.: Maval,
(Talegaon Dabhade), Pune- 410507, India.
Tel.: 020 48522679
info@sintercom.co.in | www.sintercom.co.in

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the general public that following Share Certificate of **Wendt (India) Limited** Having its Registered Office Flat No. A2-105, Cauvery Block, National Games, Housing Complex, Koramangala, Bengaluru, Karnataka-560 047 Registered in the name of the following shareholders has been lost by the registered holders.

FOLIO#	NAME OF THE HOLDERS AS ON SHARE CERTIFICATE	CERTIFICATE NOS.	DISTINCTIVE NOS.	NO OF SHARES
WIL005668	Kennari Dinesh Shah	5932 463676-463700	25	
	Rupesh Dinesh Shah	9359 526555-526579	25	
	Indira Dinesh Shah (Deceased)	11960 1024280-1024329	50	

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person(s) has/have any claim in respect of the said Share Certificate should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agents **KFIN Technologies Ltd., Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500 032**, within 15 days of publication of this notice. After which No claim will be entertained and the company may proceed to issue duplicate Share Certificate(s) to the registered holders.

Name of the legal Claimant
KENNARI DINESH SHAH
RUPESH DINESH SHAH

Place : Mumbai
Date : 11.08.2023

SKIL INFRASTRUCTURE LIMITED
The InfraPreneurs

Regd. Office : SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai - 400 023
CIN : L36911MH1983PLC178299
E-mail: skil@skilgroup.co.in, Website: www.skilgroup.co.in, Ph : 022-66199000, Fax : 022-22696023

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rs in Lacs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30/06/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Quarter ended 30/06/2022 (Unaudited)	Quarter ended 30/06/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Quarter ended 30/06/2022 (Unaudited)
1	Total Income	-	1,159.50	-	1,169.28	-	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and or extraordinary items)	(415.62)	409.89	(1,790.02)	(416.06)	418.00	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and or extraordinary items)	(415.62)	346.83	(1,790.02)	(416.06)	83,238.49	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and or extraordinary items)	(415.62)	346.83	(1,790.02)	(416.06)	83,238.49	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(415.62)	398.88	(1,790.02)	(416.06)	83,290.54	
6	Equity Share Capital	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12	
7	Earnings per share (EPS) (face value of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic EPS (Rs.)	(0.19)	0.18	(0.83)	(0.19)	38.46	
	2. Diluted EPS (Rs.)	(0.19)	0.18	(0.83)	(0.19)	38.46	

NOTES :
1. The above is an extract of the financial results filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website (www.skilgroup.co.in) and the Stock Exchanges website (www.nseindia.com & www.bseindia.com)

For SKIL Infrastructure Limited
Sd/-
Bhavesh Gandhi
Whole Time Director
DIN: 00030623

Place :- Mumbai
Date :- August 10, 2023

PUBLIC NOTICE

This is to bring in the notice of General Public at large that (1) Original Deed of Agreement for sale dated 18/10/1985 executed between M/s. Nirman Builders (Vendor) and Mr. Agnelo Noronha and Mrs. Jacinta Noronha (Purchasers) and (2) Registration receipt dated 07/08/2000 registered at the office of Sub-registrar Vasai-1 at serial no. CHA-1630/2000 of Agreement for sale dated 07/08/2000 executed between Mr. Agnelo Noronha and Mrs. Jacinta Noronha (Vendor) and Mrs. Sunita R. Kamble and Mr. Antony D. Fernandes (Purchasers) in respect of Flat No. 302, Third Floor, Nav Nirman CHSL, constructed on land bearing Survey No. 11, 12, 13 of Village - Navghar, Vasai (West), Taluka - Vasai, District - Palghar is lost by the Current Owner.

Hence if any person/institute/firm/company is having any objection in respect of the said flat shall submit his/her/their objection or any person/institute/firm/company have found the said lost copies may submit the same at the below mentioned address within 15 days from publication of this Public notice failing which no objection shall be considered, please take note.

Sd/-
Advocate Anish Kalvert.
A-G/2, Dewan Niketan C.H.S. Ltd.,
Dwanman, Vasai (W), Dist. Palghar,
Place:Vasai Date:11.08.2023

O.W.No. 4193/2023 Date 09/08/2023
Charity Commissioner Office
2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road,
Worli, Mumbai-400 030.

Public Notice
Maharashtra Public Trust Act 1950, U/s 36(1)(a)
Application No. 83 of 2023
Name of the Trust :- "Shree Ajramar Charitable Trust"
P.T.R. No. :- E-18110 (Bombay)

Take Notice that Sealed Tenders are invited for the sale of property of "Shree Ajramar Charitable Trust" having Public Trust registration No. E - 18110 (Bombay), as per order dt. 02/08/2023 passed by Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai, in Application No. 83/2023, U/s 36 (1) (a) of Maharashtra Public Trust Act 1950. Sealed offer in tender form free from any terms and conditions by the offerers, and accompanying 20% as an earnest money of the offer amount by way of demand draft / pay order in name of "Shree Ajramar Charitable Trust" shall reach the office of the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai, Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400 030, within 30 days from the publication of this notice. The sealed offer received by this office will be opened in the open court hall of Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai, on 12/09/2023 at 11.00 am.

All offerers are at liberty to attend the office as mentioned above on 12/09/2023 at 11.00 a.m. The Demand Draft/Pay order should be accompanied by the specific supporting letter from the issuing bank.

Tenders may be submitted on any working days between 10.00 a.m. to 3.00 p.m. in the office of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai. Also take notice that if the successful offerer fails to deposit the balance amount with the trust in compliance with the conditions of the order, the amount of earnest money deposited in favour of the trust shall stand forfeited.

SCHEDULE OF PROPERTY
"i) 8 Houses, two on each Plot bearing No. 172, 177, 200 and 207 totally admeasuring 1233.30 mtrs; (ii) 4 Units on Plot bearing No. 42 to 45 totally admeasuring 1582.60 mtrs: Above both plots with houses/offices are situated at Survey No. 193/1 to 201 at village Lakhond, Tal. Bhuj-Kutch Gujarat PIN 370105; (iii) Plot No. 150 to 176 totally admeasuring 7234.75 mtrs. Situated at Survey No. 206, 207 & 208 at village Lakhond, Tal. Bhuj-Kutch Gujarat PIN 370105 And (iv) Units at Krishna Chambers A, at City Survey Ward 3, Seat No. 178, Survey No 3260 at 1st Floor, 2nd Floor and 3rd Floor having total constructed area of 866.63 mtrs., situated at Station Road, Bhuj" on "as is where is basis"

This Notice Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai dated on 09/08/2023.

Sd/-
I/c (Superintendent (J))
Office of the Charity Commissioner
Maharashtra State, Mumbai.

Opinion, Insight Out

NOTICE

Notice is hereby given that the share certificates no(s)485024 and 885024 for 300 shares bearing distinctive no(s) 751548086 to 751548235 and 1547955816 to 1547955965 standing in the name(s) of Pradip Dipchand Jhaveri and Bhadrak Pradip Jhaveri in the books of M/s Bajaj Finserv Limited have been lost / misplaced / destroyed and the advertiser has/have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof, any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz Kfin Technologies Private Limited, selenium tower b, plot no. 31-32 Gachibowli, financial district, Nanakramguda, Hyderabad - 500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Date : 10th August 2023

Name(s) of the shareholder(s)
Pradip Dipchand Jhaveri and
Bhadrak Pradip Jhaveri
Place- Mumbai.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 83164 & 83163, Equity Shares Nos. 40 & 40, bearing distinctive nos. 33230566-33230605 & 33230526-33230565 of UltraTech Cement Limited standing in the name(s) of Sher Singh (Deceased) jointly with Baru Ram has / have been lost or mislaid and the Baru Ram undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).
Baru Ram Name(s) of Shareholder(s) 405/24, Prerna Ashram, Akash Nagar, Salarpur Thanesar, Kurukshetra, Haryana 136119

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
NOTICE NO. 22101 OF 2021
IN
COMMERCIAL EXECUTION APPLICATION
NO. 78 OF 2020
IN
THE MATTER OF REFERENCE
NO. ARB/COS/09 OF 2016

The Cosmos Co-Op Bank Ltd., A Multi State Bank deemed to be registered Under the Multi State Co-operative Societies Act, 2002 having registered office at Cosmos Tower, Plot No. 6, ICS Colony, University Road, Ganesh Khind, Shivaji Nagar, Pune-411 007 and having its Regional Office at 36/A, Maru Niketan, D.L. Vaidya Road, Dadar (West), Mumbai-400 028.Claimant
V/s.

- Lexter Exim
Sole Proprietor: Ketan Vasani
Age: Adult, Indian Habitant
Occupation: Business, 7/12, Kalyan Building, Khadlikar Road, Fort, Mumbai-400 004.
- Smita Vasani
Age: Adult, Indian Habitant
Occupation: Business, 7/12, Kalyan Building, Khadlikar Road, Fort, Mumbai-400 004.
- Maheshchandra Vasani
Age: Adult, Indian Habitant
Occupation: Business, 7/12, Kalyan Building, Khadlikar Road, Fort, Mumbai-400 004.
- Milind Vasani
Age: Adult, Indian Habitant
Occupation: Business, 4/17, Kalyan Building, Khadlikar Road, Fort, Mumbai-400 004.
- Deepak Chatwani
Age: Adult, Indian Habitant
Occupation: Business, Jankrupa Sadan Flat No. 8, TPS 6, Santacruz (W), Mumbai-400 045.Respondents

To,
1. Lexter Exim
Sole Proprietor: Ketan Vasani 7/12, Kalyan Building, Khadlikar Road, Girgum, Mumbai-400 004.
2. Smita Vasani
7/12, Kalyan Building, Khadlikar Road, Girgum, Mumbai-400 004.
3. Maheshchandra Vasani
7/12, Kalyan Building, Khadlikar Road, Girgum, Mumbai-400 004.
4. Milind Vasani
4/17, Kalyan Building, Khadlikar Road, Girgum, Mumbai-400 004.
(The Respondent Nos. 1 to 4 above named)

NOTICE UNDER ORDER XXI RULE 22 OF THE CODE OF CIVIL PROCEDURE 1908.
TAKE NOTICE that you are hereby required Under Order XXI Rule 22 of the Code of Civil Procedure, 1908 to appear in person or by an Advocate entitled to practice in this Court before the Judge, in Chamber on the 30th day of August, 2023 at 11.00 o'clock in the forenoon, to Show-cause why the Award passed by the Sole Arbitrator, at Mumbai against you on the 5th day of October, 2017 in the above Matter, should not be executed against you.

Dated this 28th day of September, 2021.
For Prothonotary and Senior Manager,
SEAL
THIS DAY OF SEPTEMBER, 2021
JAYANT GAIKWAD
Advocate for the Claimant,
Ajay Khandhar & Co.,
57-B, Bhupen Chambers, 3rd Floor,
9-Dalal Street, Fort, Bombay - 400 001.

Note : You are hereby informed that the free Legal Services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees, as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free Legal Services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

FORM 'Z'
Possession Notice For Immoveable Property

Whereas the undersigned being the Recovery Officer **Miss. Varsha Narayan Rao** attached to **Sahayog Co-operative Credit Society Ltd.**, under the Maharashtra Co - operative Societies Rules, 1961, issued Demand Notice dated **01.10.2022** calling upon the judgement debtor **Mr. Nitin Ankush Shinde** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 52,097/- (in words Fifty - Two Thousand and Ninety - Seven Only)** as on **31.05.2019** with further interest w.e.f. **01.06.2019** till liquidation with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated **01.10.2022** and attached the property described herein below.

The Judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of powers conferred on him / her under rule 107 [1(d-1)] of the Maharashtra Co - operative Societies Rules, 1961 on this 17th day of October of the year 2022.

The Judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Miss. Varsha Narayan Rao** attached to **Sahayog Co-operative Credit Society Ltd.**, for an amount of **Rs. 52,097/- as on 31.05.2019** with further interest w.e.f. **01.06.2019** thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVEABLE PROPERTY
G - 2/1502, Purandar SRA Co - Op. Housing Society Ltd, Sarova Complex situated at Samata Nagar, Behind Sankat Mochan Hanuman Mandir, Near Saibaba Mandir Bus Stop, Kandivali (E), Mumbai 400 101

All that part and parcel of the property consisting of **G - 2/1502, Purandar SRA Co - Op. Housing Society Ltd, Sarova Complex situated at Samata Nagar, Behind Sankat Mochan Hanuman Mandir, Near Saibaba Mandir Bus Stop, Kandivali (E), Mumbai 400 101**, within the registration Tehsil Mumbai Suburban District. **Bounded**
On the North by : Building of 'C' wing.
On the South by : Staircase
On the East by : Room No. 1501, Residence of Mr. Thakkar's.
On the West by : Room No. 1503.

Sd/-
Special Recovery Officer
(Varsha Narayan Rao)

Date : 11.08.2023
Place : Mumbai

Opinion, Monday to Saturday

To book your copy,
sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my Client **Mr. Nilesh Dyaneshwar Kasale** is intending to purchase residential premises situated at Room No. A-221, 2nd Floor, Shree Ram Samarth SRA CHS. Ltd., Unnat Nagar Road No. 2, Kamraj Nagar, Goregaon (West), Mumbai-400104 from Mr. Pitam Madhukar Lendhe, which claims to be the owner of the said premises.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise, howsoever, are hereby required to make the same known to the undersigned at his office at 105, 1st Floor, Natwar Chamber, N. M. Road, Fort, Mumbai-400001, alongwith the relevant and supporting documents to such claim, within 15 days from the date hereof, failing which the sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Dated this 11th day of August, 2023.

Sd/-
Milind Nakashe
Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **MR GAJANAN BHAGWAN SAWANT** has informed me that he had purchased flat No: 302 admeasuring 327 sq ft (Built up) in A wing of Building no: C-27, R.M.G Unit No: 17 CO.Op. Hsg Society Ltd, Gokuldharm, Goregaon East, Mumbai-400063 from its earlier owner **MR VISHWAS BALARAM MHATRE** and the society had issued a Share certificate No: 14 for five shares having distinctive Nos. 66 to 70 (both inclusive) in favour of original allottee **MR VISHWAS BALARAM MHATRE**. At present my client is the absolute owner of the said flat. According to my client due to some oversight and bonafide mistakes, the above mentioned share certificate is lost /mislaid by him, hence he could not produce the same before the concerned society for the endorsement of his name on the said share certificate. Now my client intends to get issuance of duplicate share certificate in lieu of lost one by the said society by way of endorsement of his name on the share certificate.

Any person(s) /firm/party/ Bank/ Financial Institute having any share right, title, benefit, interest, claim, objection, and /or demand in respect of said flat by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, lien, easement, release, relinquishment or any other method through any agreement, / settlement, litigation, decree or court order of any court of law, contracts, / agreements, or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at my address G-28, Gokuldharm Shopping Centre, Gokuldharm, Goregaon East, Mumbai-400063 within 15 days from the date of publication of this notice & such claim(s), if any with all supporting documents, failing which the claim of such person(s) shall be treated as waived off, abandoned and not binding on my client, further the concerned society will be advised by me to issue the duplicate share certificate in lieu of said lost share certificate by way of endorsing the name of my client on the share certificate by way of following further due process, if any.

Date : 11/08/2023
Place : Mumbai

Sd/
Ashok Kumar Dubey
Advocate High Court

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of **Sumitomo Chemical India Limited** having its Registered Office at Building No. 1, Shant Manor Co-Op Housing Society Limited, Ground Floor, Chakravarti Ashok X Road, Kandivli (East), Mumbai, Maharashtra-400101 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No.	Distinctive Number/s	No. of Shares
1	KISHORI DILIPBHAI BHATT (Deceased) Jointly with DILIPBHAI JAYSUKHLAL BHATT	K0002486	434	276360170 -276377381	17212

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agents **Link Intime India Private limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083** TEL: 022 49186270 with 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place : Vadodara
Date : 10/08/2023

Name of the Shareholder
DILIPBHAI JAYSUKHLAL BHATT

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of **Castrol India Ltd.** having its Registered Office at **Technopolis Knowledge Park, Mahakali Caves Road, Andheri East-Mumbai - 400 093**, registered in the name of the following Shareholders have been lost by them.

Sr No.	Name of the Shareholders	Folio No.	Certificate No.	Distinctive Numbers	Shares covered in each certificate
1.	Harishchandra Baloo Kumbharkar	H0100161	17553	500042351 To 500042590	240
1.	Harishchandra Baloo Kumbharkar	H0100161	5374	7612830 To 7613069	240

The Public are hereby captioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claims with the Company or its Registrar and Transfer Agents **Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W), Mumbai - 400 083**. Tel: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Mumbai
Date: 10-08-2023

Tarabai Harishchandra Kumbharkar
Name of Legal Claimant

TECHNOJET CONSULTANTS LIMITED
Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 001
Tel No. 022-22618071, Fax 022-67495200. Website: www.technojet.in
Email: technojetconsultantslimited@gmail.com CIN : L74210MH1982PLC027651

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 (Lakhs)

Sr No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	1.07	0.99	0.71	3.35
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1.96)	(1.75)	(1.49)	(5.02)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.96)	(1.75)	(1.49)	(5.02)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.96)	(1.75)	(1.49)	(5.01)
5	Other Comprehensive Income (net of tax) (i) Items that will be reclassified to profit or loss (ii) Items that will not be reclassified to profit or loss (iii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-
6	Total comprehensive income for the Period	(1.96)	(1.75)	(1.49)	(5.01)
7	Paid-up Equity Share Capital (Face Value Per Shares ₹ 10 each)	20.00	20.00	20.00	20.00
8	Other Equity	-	-	-	49.86
9	Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 10 each) (Not Annualised)	-	-	-	-
	(a) Basic (₹)	(0.98)	(0.88)	(0.49)	(2.51)
	(b) Diluted (₹)	(0.98)	(0.88)	(0.49)	(2.51)

Note:
1. The above is an extract of the detailed format of the quarter ended 30th June, 2023 Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and also available on the Company's website viz. www.technojet.in
2. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Thursday, 10th August, 2023.

FOR TECHNOJET CONSULTANTS LIMITED
Sd/-
J.C. BHAM (CHAIRMAN)
(DIN: 02806038)

Place : Mumbai
Date : 10th August, 2023

Sintercom India Limited
(Previously known as Sintercom India Private Limited)
CIN: L29299PN2007PLC129627

Regd Office: Gat No. 127, At Post Mangrul, Tal: Maval (Talegaon Dabhade), Pune-410507

Website: www.sintercom.co.in Email: investor@sintercom.co.in

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023
(Figures in ₹000 except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2023	Mar 31, 2023	June 30, 2022	Mar 31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	190,084	196,814	196,299	822,109
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	2,444	5,005	(3,943)	2,592
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	2,444	5,005	(3,943)	2,592
4	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional Items	216	3,014	(3,917)	(81)
5	Total comprehensive income	307	3,123	(3,475)	601
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	275,278	275,278	265,403	275,278
7	Earnings Per Share (₹) (not annualised)				
	(a) Basic	0.01	0.11	(0.14)	(0.00)
	(b) Diluted	0.01	0.11	(0.14)	(0.00)

1. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 10th August, 2023.
2. The above is an extract of detailed format of Financial Results for quarter ended on 30th June, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Results along with notes thereto are available on the website of NSE at www.nseindia.com and the Company's website www.sintercom.co.in

For Sintercom India Limited
Sd/-
Jignesh Raval
Managing Director
DIN: 01591000

Pankaj Bhatwadekar
Chief Financial Officer

Pune, August 10, 2023

Sintercom India Limited					
(Previously known as Sintercom India Private Limited)					
CIN: L29299PN2007PLC129627					
Regd Office: Gat No. 127, At Post Mangrul, Tal: Maval (Talegaon Dabhade), Pune-410507					
Website: www.sintercom.co.in Email: investor@sintercom.co.in					
Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023					
(Figures in ₹000 except per share data)					
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2023	Mar 31, 2023	June 30, 2022	Mar 31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	190,084	196,814	196,299	822,109
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	2,444	5,005	(3,943)	2,592
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	2,444	5,005	(3,943)	2,592
4	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional Items	216	3,014	(3,917)	(81)
5	Total comprehensive income	307	3,123	(3,475)	601
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	275,278	275,278	265,403	275,278
7	Earnings Per Share (₹) (not annualised)				
	(a) Basic	0.01	0.11	(0.14)	(0.00)
	(b) Diluted	0.01	0.11	(0.14)	(0.00)

1. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 10th August, 2023.

2. The above is an extract of detailed format of Financial Results for quarter ended on 30th June, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Results along with notes thereto are available on the website of NSE at www.nseindia.com and the Company's website www.sintercom.co.in

For Sintercom India Limited

Jignesh Raval Pankaj Bhatwadekar
Managing Director Chief Financial Officer
DIN: 01591000

Pune, August 10, 2023

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN that my client, Mr. Atul Ashok Mavdikar and Mrs. Kashmiria Atul Mavdikar has purchased certain immovable property described more particularly in schedule written hereinafter from Smt. Vimalabai Chandrakant Mavdikar, Mr. Abhay Chandrakant Mavdikar, Mr. Kiran Chandrakant Mavdikar and others, and now my client are well and sufficiently entitled to deal with the same, and their title to the scheduled property is clean, clear and free from all encumbrance; HENCE BY THIS NOTICE, I call upon the public at large, and specifically all persons claiming any nature whatsoever in the said property, to come forward and raise their written objections to the title of my client in said property, if any, together with all documents in support of their alleged claim, within a period of 7 days from the date of publication of this notice, failing which such alleged claims shall be deemed to have been knowingly and intentionally waived, and no subsequent objections shall entertained, or binding upon my client. HENCE THIS NOTICE.

SCHEDULE

[A] All that piece and parcel of immovable property admeasuring about 790.15 square meters, being land bearing CTS/Final Plot No.73, City Survey No. 1568 to 1571, Plot No. 24, Sub Plot No.6, Bhamburda (Shivajinagar) Sub-urban T.P., Pune within the jurisdiction of the Sub-Registrar, Haveli, Registration District Pune and within the limits of the Pune Municipal Corporation, together with bungalow standing thereon.

From above mentioned property share of my clients admeasuring about 294.50 square meters i.e. 3150 square feet including together with bungalow standing thereon, with all easements and appurtenances attendant thereto, and same is bounded as follows:
ON OR TOWARDS THE EAST: Property of Mr. Ashok Manikchand Bambori @ Mavdikar
ON OR TOWARDS THE WEST: City Survey No. 1572/Plot No. 1
ON OR TOWARDS THE NORTH: Road
ON OR TOWARDS THE SOUTH: City Survey No. 1549/Plot No.3

[B] All that piece and parcel of immovable property being remaining open, common and undivided land in the SAID PROPERTY admeasuring about 176.90 square meters i.e., 1903.44 square feet together with Lord Datta temple standing thereon, From the above-described property half (50%) undivided share of my client's area admeasuring about 88.45 square meters i.e., 951.72 square feet, together with all easements and appurtenances attendant thereto.

Amol Dattatray Tharkude - Advocate
C-4, New Lawyers Chambers, District Court,
Shivajinagar, Pune 411005 · Mobile: 9822860394
PUNE
DATE: 09/08/2023

Kopran Ltd.			
CIN: L24230MH1958PLC011078			
Parliat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018.			
Website: www.kopran.com, Email Id: investors@kopran.com, Tel. No.: 022-43661111			
EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023			
(Rs. In Lacs)			
PARTICULARS	CONSOLIDATED		
	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)
Total Income from operation (net)	11,700.18	55,098.70	12,561.81
Profit for the period from ordinary activities before tax	360.98	3,606.59	996.08
Net Profit for the period from ordinary activities after tax	277.30	2,723.30	759.55
Total Comprehensive Income for the period after tax	281.16	2,754.01	761.77
Equity Share Capital (Face Value of Rs 10/- per share)	4,821.06	4,821.06	4,821.06
Reserve (excluding Revaluation Reserve as per balance sheet)		39,103.41	
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
Basic:	0.58	5.65	1.58
Diluted:	0.58	5.65	1.58

Notes:

(1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com), and on the Company's website www.kopran.com.

(2) The above Statement of consolidated and standalone unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended and other accounting principles generally accepted in India. There is no minority interest.

(3) The above Statement of consolidated and standalone unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2023 and have been reviewed by the Statutory Auditors of the Company who have expressed unmodified conclusion.

FOR KOPRAN LIMITED
Suresh Soman
Executive Vice Chairman
DIN: 00600860

Place : Mumbai
Dated : 10th August, 2023

Chola Cholamandalam Financial Holdings Limited					
CIN: L65100TN1949PLC002905					
Regd. Office: 'Dare House', No.234, N.S.C. Bose Road, Chennai - 600 001.					
Tel: 044-4217770-5; Fax: 044-42110404; Email: investorservices@cfl.murugappa.com; Website: www.cholafhl.com					
EXTRACT OF THE DETAILED FORMAT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023					
(Rs. Crores)					
Sl. No	Particulars	Standalone			
		Quarter ended			Year ended
		30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited
1	Total income from operations	2.58	50.85	2.10	83.76
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	1.03	47.93	(0.26)	73.86
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	0.77	35.87	(0.26)	57.87
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	1.34	35.56	(0.16)	58.09
5	Equity Share Capital	18.78	18.78	18.77	18.78
6	Reserves (excluding Revaluation Reserves, securities premium account and capital redemption reserve)	1,005.09	1,003.76	955.85	1,003.76
7	Securities premium account	207.70	207.70	206.47	207.70
8	Capital Redemption reserve	6.15	6.15	6.15	6.15
9	Networth	1,237.72	1,236.39	1,187.24	1,236.39
10	Outstanding Debt	50.89	101.72	101.72	49.98
11	Outstanding Redeemable preference shares	Nil	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio	0.04	0.04	0.09	0.04
13	Earnings per Share of Re.1/- each - not annualised for interim period (Rs.)				
	a) Basic	0.04	1.91	(0.01)	3.08
	b) Diluted	0.04	1.91	(0.01)	3.08

Consolidated					
Sl. No	Particulars	Quarter ended			Year ended
		30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited
		1	2	3	4
1	Total income from operations	5,625.66	5,186.07	3,936.68	18,145.87
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	1,061.95	1,246.50	786.24	3,815.71
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	791.78	900.77	582.47	2,809.62
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	840.30	920.24	385.01	2,675.29
5	Equity Share Capital	18.78	18.78	18.77	18.78
6	Reserves (excluding Revaluation Reserves, securities premium account and capital redemption reserve)	14,705.45	13,851.66	11,640.43	13,851.66
7	Securities premium account	2,352.75	2,348.43	2,332.56	2,348.43
8	Capital Redemption reserve	39.15	39.15	39.15	39.15
9	Networth	17,116.13	16,258.02	14,030.91	16,258.02
10	Outstanding Debt	1,07,953.59	97,191.03	73,948.89	97,191.03
11	Outstanding Redeemable preference shares	Nil	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio	6.31	5.98	5.27	5.98
13	Earnings per Share of Re.1/- each - not annualised for interim period (Rs.)				
	a) Basic	19.78	21.72	14.25	68.72
	b) Diluted	19.78	21.72	14.25	68.72

Note : Interest Service Coverage Ratio and Debt Service Coverage ratio not applicable as the Company is a Core Investment Company.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023 is available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website www.cholafhl.com.

For Cholamandalam Financial Holdings Limited

M M Murugappan
Chairman
DIN:00170478

Place : Chennai
Date : August 10, 2023

visit us at www.cholafhl.com

Opinion, Insight Out

Opinion, Monday to Saturday
To book your copy, sms reachable to 57575 or email order@bmail.in

Business Standard
Insight Out

SPECIALITY RESTAURANTS LIMITED									
Registered Office: Nineworth House, 3A Gurusaday Road, Kolkata - 700019									
CIN: L55101WB1999PLC090672. Tel. No. (91 33) 2283 7964 Email: corporate@speciality.co.in Website: www.speciality.co.in									
Extract of Financial Results for the quarter ended 30th June 2023									
(₹ in Lakhs (Except per share data))									
Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated		Standalone		Consolidated	
		Quarter Ended		Quarter Ended		Year Ended		Year Ended	
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	30.06.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	9,465	8,751	8,997	9,465	8,751	8,997	37,497	37,497
2	Net Profit for the period (before share of Profit in Joint venture, and tax)	734	1,988	1,510	734	2,022	1,590	6,223	6,337
3	Share of Profit / loss in Joint venture	-	-	-	41	5	(38)	-	7
4	Net Profit before tax for the period	734	1,988	1,510	775	2,027	1,552	6,223	6,344
5	Net Profit after tax for the period	629	5,492	1,461	670	5,531	1,503	9,558	9,679
6	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	621	5,491	1,471	680	5,543	1,488	9,565	9,699
7	Paid-up equity share capital (face value of Rs. 10 per share)	4,756	4,696	4,696	4,756	4,696	4,696	4,696	4,696
8	Earnings per equity share (of ₹10/- each)*								
	(a) Basic	1.33	11.69	3.11	1.41	11.78	3.20	20.35	20.61
	(b) Diluted	1.29	11.63	3.11	1.38	11.71	3.20	20.24	20.50

*not annualised for quarters

Note:

1 The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to make the same available on the websites of the Stock Exchanges on which the Shares of the Company are listed, namely, www.bseindia.com and www.nseindia.com. The full format of the said results are also available on the Company's website www.speciality.co.in.

2 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10 August 2023.

Place: Mumbai
Date: 10th August, 2023

For and on behalf of the Board
For Speciality Restaurants Limited
Indrani Chatterjee
Deputy Managing Director
(DIN: 00200577)

DYNAMATIC TECHNOLOGIES LIMITED				
CIN: L72200KA1973PLC002308				
Regd. Office: JKM Plaza, Dynamatic Aeropolis, 55, KIADB Aerospace Park, Devanahalli, Bangalore-562 110, India.				
Ph: +91 80 2111 1223, +91 80 2204 0535, +91 80 2839 4933 / 34 / 35				
www.dynamatics.com email: investor.relations@dynamatics.net				
STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023				
(INR in Lakhs, except as otherwise stated)				
Particulars	3 months ended 30 June 2023 (Unaudited)	Preceding 3 months ended 31 March 2023 (Unaudited)	Corresponding 3 months ended in previous period 30 June 2022 (Unaudited)	Previous year ended 31 March 2023 (Audited)
Continuing operations:				
Revenue from operations	36,251	36,788	31,096	1,31,577
Net profit before Tax	4,609	2,496	971	5,522
Net profit after tax	4,136	1,756	817	4,279
Total comprehensive income/(loss) for the period/year	4,806	2,227	(163)	4,955
Equity Share Capital	679	679	634	679
Reserve	-	-	-	53,518
Earning Per Share (Face value of INR 10):	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)
Basic & Diluted	60.91	27.53	12.89	67.32

Notes:

1. The above is an extract of the detailed format for the quarter ended 30 June 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosures Requirements) Regulations 2015. The full format for the quarter ended 30 June 2023 Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.dynamatics.com.

2. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated 5 July 2016.

3. The above consolidated financial results of the Company as reviewed by the Audit Committee has been approved by the Board of Directors at its meeting held on 09 August 2023. The results for the quarter ended 30 June 2023 has been reviewed by the Statutory auditors of the Company. The statutory auditors of the Company has issued an unmodified conclusion in respect of the limited review for the quarter ended 30 June 2023. The review report of the Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange ('BSE') and the National Stock Exchange ('NSE') and is also available on the Company's website at www.dynamatics.com.

4. Additional information on standalone financial results is as follows: (INR in Lakhs, except as otherwise stated)

Particulars	3 months ended 30 June 2023 (Unaudited)	Preceding 3 months ended 31 March 2023 (Unaudited)	Corresponding 3 months ended in previous period 30 June 2022 (Unaudited)	Previous year ended 31 March 2023 (Audited)
a) Revenue from operations	12,846	15,005	13,627	58,112
b) Net profit before tax	819	1,915	640	4,382
c) Net profit after tax	613	1,037	525	2,915

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
UDAYANT MALHOUTRA
CEO and Managing Director
Dynamatic Technologies Limited
DIN: 00053714

Date: 09 August, 2023

STOVEC INDUSTRIES LIMITED						
Regd. Office: N.I.D.C., Near Lambha Village, Post: Narol, Ahmedabad - 382 405, Gujarat, India.						
Website: www.stovec.com, e-mail: secretarial@stovec.com, CIN: L45200GJ1973PLC050790						
Tel: +91(0)79 - 6157 2300, Fax: +91(0)79 - 2571 0406						
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED JUNE 30, 2023						
(Rs. in Million)						
Particulars	Quarter ended			Half year ended		
	30/06/2023		31/03/2023	30/06/2022		31/12/2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations (net)	572.51	443.95	643.19	1,016.46	1,303.13	2,358.49
Net Profit for the periods / year (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	26.42	31.99	89.97	58.41	213.36	247.40
Net Profit for the periods / year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	26.42	31.99	167.03	58.41	290.42	324.46
Net Profit for the periods/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.16	24.47	125.40	44.63	222.24	247.67
Total Comprehensive Income for the periods / year [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	20.15	23.66	123.52	43.81	221.45	249.09
Paid up Equity Share Capital (Face value per share Rs. 10)	20.88	20.88	20.88	20.88	20.88	20.88
Other equity (excluding revaluation reserves) as at balance sheet date	-	-	-	-	-	1,716.29
Earnings per share of 10 each (not annualised for the quarters):						
a) Basic (Rs.):	9.65	11.72	60.06	21.37	106.44	118.61
b) Diluted (Rs.):	9.65	11.72	60.06	21.37	106.44	118.61

Notes:

(1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended June 30, 2023 filed with the Stock Exchange which prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

(2) In accordance with the requirement of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of Company's unaudited financial results for the quarter and half year ended June 30, 2023. The full format of unaudited financial results are available on the Company's Website, www.stovec.com and on the BSE website, www.bseindia.com.

For Stovec Industries Limited,
Sd/-
Shallesh Wani
Managing Director
(DIN: 06474766)

Place: Ahmedabad
Date: August 10, 2023

